

How do I...

How do I make predictions?

This is not a word-for-word transcript

Tejali

बीबीसीच्या How do I मध्ये तुमचं स्वागत, मी तेजाली आणि माझ्या सोबत आहे शान.

Sam

Hello, everyone!

Tejali

आपण आज, उद्या किंवा परवा काय काय करायचं? कुठे जायचं? कधी परत यायचं? आपण याबद्दलच्या काही शक्यता बांधत असतो, अंदाज बांधत असतो. आजच्या भागात हे ठोकताळे, या शक्यता कशा वर्तवायच्या ते आपण शिकणार आहोत. इथे दोन व्यक्ती 'be home' म्हणजे घरी कधी जाणार याबद्दल बोलतायत. ते आपण ऐकूया. यातील पुरुष किंवा महिला याच्या दोघांपैकी कोणाचा अंदाज पक्का आहे याकडे लक्ष द्या. ऐकू या.

*I'm not sure what my plans are today but I'll be home at 10:00, I think.
I always finish work at 5:30 so I'm going to be home at 6:00.*

Tejali

यातील स्त्री तिच्या घरी जाण्याच्या वेळेबद्दल अधिक खात्रीपूर्वक बोलतेय. पण सॅम आपल्याला हे नक्की कसं कळणार?

Sam

Good question! It all depends on the grammar we use.

Tejali

बोलणारी व्यक्ती जिथे वेळेबद्दल अंदाज सांगतीये तो भाग पुन्हा ऐकू या. दोन्ही ठिकाणी त्यांनी 'be home' च्या आधी कसं व्याकरण वापरलंय ते समजून घेऊ.

Insert

*I'll be home at 10:00, I think.
I'm going to be home at 6:00.*

Sam

Did you hear the difference? The man used 'will' – he said 'I'll' – and the woman used 'be going to' – she said 'I'm going to' – before the verb 'be'. And which one was more certain?

Tejali

यातील स्त्री तिच्या घरी पोहोचण्याच्या शक्यतेबद्दल अधिक ठाम आहे, 'certain' आहे. पण हे कशावरून कळलं आपल्याला? तिने वापरलंय 'be going to', या शब्दांमुळे ती तिच्या अंदाजाबद्दल ठाम आहे हे समजतं आपल्याला.

आपल्याकडे काही पुरावा असेल तर आपण वर्तवलेल्या शक्यतेबद्दल आपण ठाम असतो.

Sam

Yes, and what was the evidence? Let's listen again, this time try to hear why the woman is *more* certain and why the man is *less* certain.

Insert

I'm not sure what my plans are today but I'll be home at 10:00, I think.

I always finish work at 5:30 so I'm going to be home at 6:00.

Tejali

यातील पुरुषाला जेव्हा 'मला खात्री नाही' म्हणायचंय तेव्हा तो बोलतोय 'I'm not sure' म्हणतो. त्याच्या बोलण्यात 'I think' म्हणजे मला वाटतंय असंही येतं. 'I will be home at 10:00', याबद्दल हे त्याचं नक्की नाहीये. घरी साधारण किती वाजता जाईल याबद्दल तो फक्त अंदाज बांधतोय, पण त्याबद्दल त्याला अजिबात खात्री नाही. परंतु महिला, ती मात्र तिच्या घरी पोहोचण्याच्या शक्यतेबद्दल अगदी ठाम आहे. याबद्दल ती पुरावा देते. ती सांगते ती नेहमीच साडेपाच वाजता तिचं काम संपवते. नेहमीच म्हणजे always. आणि ती ठामपणे सांगते 'going to be home at 6:00'.

Sam

So, 'will', or the negative 'won't', if you *don't* have evidence and 'be going to', or the negative 'be not going to' if you *do* have evidence. And what happens after?

Tejali

It's simple! यानंतर आपण मूळ क्रियापद वापरतो. या वाक्यांमध्ये 'be' क्रियापदाची रूपं वापरलीत, पण तुम्ही आवडेल ते क्रियापद येथे वापरू शकता!

Sam

Now, let's practise the pronunciation. Repeat after me:

I'll be home at 10:00.

I won't be home at 10:00.

I'm going to be home at 6:00.

I'm not going to be home at 6:00.

Tejali

Great! या भागात तुम्हाला काय काय समजलयं ते आता पाहू या. तुम्ही खिडकीत बसलायंत, आकाश ढगाळलयं, काळं दिसलयं. पावसाची चिन्ह दिसतायत. तुम्हाला म्हणायचंय पाऊस पडेल, तर वाक्य कसं तयार कराल? इथे तुम्ही 'will' वापराल की 'going to'? तुम्हाला 'it'ने वाक्याची सुरुवात करायची आहे आणि तुमच्यासाठी क्रियापद आहे ' to rain' म्हणजे पाऊस पडणे.

Sam

It's going to rain.

Tejali

अरे वा, छानच! या उदाहरणात तुम्ही 'going to' वापरण्याची गरज होती, कारण तुम्हाला आकाशात बघून पाऊस येईल असं कळतं आहे.

आता पुन्हा असाच अंदाज बांधूया. तुम्हाला खिडकीतून अजूनही काळे ढग दिसतायत, पण तुम्हाला वापरायचंय be sunny, म्हणजे उजेड असेल, मग उजाडण्याचा विरुद्ध अशा रितीने तुम्हाला वाक्यं तयार करायचंय, कसं तयार कराल? विचार करा, नंतर सॅम तुम्हाला उत्तर सांगेल.

Sam

It's not going to be sunny.

Tejali

अरे वा, मस्त. पण सॅम आपल्या How do I.... च्या पुढच्या भागात लोकं आपल्याबरोबर असतील ना? तुला काय वाटतं?

Sam

Yes, absolutely! It's going to happen, so see you then, everyone.

Tejali

नक्कीच, मग पुन्हा भेटूया How do Iच्या पुढच्या भागात Bye, bye!